


B) Balcony Area
 15) PARKING
 E) DOOR AND
 D1 0.90x2.10
 D2 0.75x2.10
 A 0.90x2.10
 V 0.60x2.90

COMPL
 G.NO.2
 DIST. N
 FOR. M

CERTIFICATE
 CERTIFIED THAT
 29/7/2021 & THE
 ARE AS MEASUR
 WITH AREA ST

NOTES:
 a) BOUND
 b) PROPC
 c) DRAIN




LOCATION PLAN



3.55
 1.89
 0.10
 2.20
 0.10
 3.90
 0.16

12.14

John



ADJ. P. NO.85

John

ADJ. PLOT NO.84
 ADJ. PLOT NO.83
 ADJ. PLOT NO.90

SITE PLAN
 SCALE 1:200



ON

KA

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

म. नं. ८ म.
R. V. 8m

भारत जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०

गाव : ओसर तालुका : निफाड जिल्हा : नाशिक

नोंदीचा अनुक्रमांक व दिनांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	चाचणी अधिकाऱ्याची आयाक्षरी किंवा शे
१९७६	नोंद नं.: १९७६ दिनांक: २५/१०/०८		
	विषय: स्वरेती		
	१) प्रभाकर तिष्टी आराव २) मनोहर भागजी तिष्टी	३८०७८	सुची-१२
	३) शामकांत दारासाहेब जगतप ४) लडुगाथ लक्ष्मण	२६५६	स्वरेती २१
	आदित्य शंती १) भादुराव जगदल चौधरी २) सुपराज	श्री ५-७१	०१-२१
	३) अशोक साठे ४) स्व. साठे ५) श्रीमती रत्न	०-०१	०१-२१
	६) श्रीमती रत्न ७) श्रीमती रत्न ८) श्रीमती रत्न	१२०१३	मुद्रा ५
	९) श्रीमती रत्न १०) श्रीमती रत्न ११) श्रीमती रत्न		दिवाणी २५
	१२) श्रीमती रत्न १३) श्रीमती रत्न १४) श्रीमती रत्न		०१-२१
	१५) श्रीमती रत्न १६) श्रीमती रत्न १७) श्रीमती रत्न		०१-२१
	१८) श्रीमती रत्न १९) श्रीमती रत्न २०) श्रीमती रत्न		०१-२१
	२१) श्रीमती रत्न २२) श्रीमती रत्न २३) श्रीमती रत्न		०१-२१
	२४) श्रीमती रत्न २५) श्रीमती रत्न २६) श्रीमती रत्न		०१-२१
	२७) श्रीमती रत्न २८) श्रीमती रत्न २९) श्रीमती रत्न		०१-२१
	३०) श्रीमती रत्न ३१) श्रीमती रत्न ३२) श्रीमती रत्न		०१-२१
	३३) श्रीमती रत्न ३४) श्रीमती रत्न ३५) श्रीमती रत्न		०१-२१
	३६) श्रीमती रत्न ३७) श्रीमती रत्न ३८) श्रीमती रत्न		०१-२१
	३९) श्रीमती रत्न ४०) श्रीमती रत्न ४१) श्रीमती रत्न		०१-२१
	४२) श्रीमती रत्न ४३) श्रीमती रत्न ४४) श्रीमती रत्न		०१-२१
	४५) श्रीमती रत्न ४६) श्रीमती रत्न ४७) श्रीमती रत्न		०१-२१
	४८) श्रीमती रत्न ४९) श्रीमती रत्न ५०) श्रीमती रत्न		०१-२१
	५१) श्रीमती रत्न ५२) श्रीमती रत्न ५३) श्रीमती रत्न		०१-२१
	५४) श्रीमती रत्न ५५) श्रीमती रत्न ५६) श्रीमती रत्न		०१-२१
	५७) श्रीमती रत्न ५८) श्रीमती रत्न ५९) श्रीमती रत्न		०१-२१
	६०) श्रीमती रत्न ६१) श्रीमती रत्न ६२) श्रीमती रत्न		०१-२१
	६३) श्रीमती रत्न ६४) श्रीमती रत्न ६५) श्रीमती रत्न		०१-२१
	६६) श्रीमती रत्न ६७) श्रीमती रत्न ६८) श्रीमती रत्न		०१-२१
	६९) श्रीमती रत्न ७०) श्रीमती रत्न ७१) श्रीमती रत्न		०१-२१
	७२) श्रीमती रत्न ७३) श्रीमती रत्न ७४) श्रीमती रत्न		०१-२१
	७५) श्रीमती रत्न ७६) श्रीमती रत्न ७७) श्रीमती रत्न		०१-२१
	७८) श्रीमती रत्न ७९) श्रीमती रत्न ८०) श्रीमती रत्न		०१-२१
	८१) श्रीमती रत्न ८२) श्रीमती रत्न ८३) श्रीमती रत्न		०१-२१
	८४) श्रीमती रत्न ८५) श्रीमती रत्न ८६) श्रीमती रत्न		०१-२१
	८७) श्रीमती रत्न ८८) श्रीमती रत्न ८९) श्रीमती रत्न		०१-२१
	९०) श्रीमती रत्न ९१) श्रीमती रत्न ९२) श्रीमती रत्न		०१-२१
	९३) श्रीमती रत्न ९४) श्रीमती रत्न ९५) श्रीमती रत्न		०१-२१
	९६) श्रीमती रत्न ९७) श्रीमती रत्न ९८) श्रीमती रत्न		०१-२१
	९९) श्रीमती रत्न १००) श्रीमती रत्न		०१-२१

१८/१०
 तलठी
 सागर शिके
 सभा-ओसर, ता. निफाड
 निफाड
 निफाड (नि), ता. निफाड

गाव नमुना ६
फेरफार नोंदवही (फेरफार पत्रक)
। महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०।

गाव :- ओझर टाऊनशिप

तालुका :- निफाड

जिल्हा :- नाशिक

नोंदीचा अनुक्रमांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले गट क्रमांक	अधिकार्याचे नाव , आद्याक्षरी व शेरा
29414	<p>फेरफाराचा प्रकार : नोंदणीकृत नोंदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेला दिनांक:- 07/10/2022 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2022 , लिहून घेणार:- मर्याक चुन्नीलाल पटेल (खाता क्रमांक :- 1905)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2656/प्लॉट/91 बिगरशेती क्षेत्र 0.5893 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5893 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार:- दर्शन दिलीप जगझाप , भिमाबाई दिलीप जगझाप (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 3587 दिनांक 07/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2040000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.</p> <p>हितसंबंधितांना नोटीस बजावल्याचा दि. 14/10/2022 फेरफार नोंद निर्गतीचा दि. 03/11/2022</p> <p>(शिके सागर अशोक) तलाठी फेरफार कक्ष ओझर टाऊनशिप साझा ओझर टाऊनशिप ता. निफाड जि. नाशिक</p>	2656/ प्लॉट/ 91 (नामंजूर) एकूण :- 1	<p>सदर नोंदीचे कागदपत्रे अप्राप्त , १५ दिसांचे आत नोंद निर्गमित करणे बाबत वरिष्ठांच्या सूचना सबब . नोंद नामंजूर</p> <p>(गिरीश दिगंबर कुलकर्णी) मंडळ अधिकारी:- ओझर ता.: निफाड जि.: नाशिक दि.: 03/11/2022</p>

"या प्रमाणित प्रतीसाठी फी म्हणून १५/- रुपये मिळाले."

दिनांक :- 18/01/2024

सांकेतिक क्रमांक :- 272000144200900001120243220

(नाव :- शिके सागर अशोक)
तलाठी साझा :- ओझर टाऊनशिप सा :-
निफाड जि :- नाशिक

सहायक तलाठी, ता. निफाड

गाव नमुना ६
 फेरफार नोंदवही (फेरफार पत्रक)
 | महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम
 १०]

गाव :- ओझर टाऊनशिप

तालुका :- निफाड

जिल्हा :- नाशिक

नोंदीचा अनुक्रमांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले गट क्रमांक	अधिकार्याचे नाव , आद्याक्षरी व शेरा
29427	<p>फेरफाराचा प्रकार : नोंदणीकृत नोंदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2022 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2022 , गहाणखत लिहून घेणार : येस बँक लि. नाशिक गहाणखत लिहून देणार : मयंक चुन्नीलाल पटेल रा. ओझर टाऊनशिप यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3621-2022 दिनांक 11/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2656/प्लॉट/91 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयंक चुन्नीलाल पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरून ७/१२ चें इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.</p> <p>हितसंबंधितांना नोटीस बजावल्याचा दि. 25/10/2022 फेरफार नोंद निर्गतीचा दि. 20/11/2022</p> <p>(शिर्के सागर अशोक) तलाठी फेरफार कक्ष ओझर टाऊनशिप साझा ओझर टाऊनशिप ता. निफाड जि. नाशिक</p>	<p>2656/ प्लॉट/ 91 (मंजूर)</p> <p>एकूण :- 1</p>	<p>गहाणखत नोंदणीकृत आहे. नोंद प्रमाणित</p> <p>(गिरीश दिगंबर कुलकर्णी) मंडळ अधिकारी:- ओझर ता.: निफाड जि.: नाशिक दि.: 20/11/2022</p>

"या प्रमाणित प्रतीसाठी फी म्हणून १५/- रुपये मिळाले."
 दिनांक :- 18/01/2024
 सांकेतिक क्रमांक :- 272000144200900001120243219

(नाव :- शिर्के सागर अशोक)
 तलाठी साझा :- ओझर टाऊनशिप ता :-
 निफाड जि :- नाशिक

सहा-ओझर टा. निफाड

गाव नमुना ६
 फेरफार नोंदवही (फेरफार पत्रक)
 | महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १० |

गाव :- ओझर टाऊनशिप

तालुका :- निफाड

जिल्हा :- नाशिक

नोंदीचा अनुक्रमांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले गट क्रमांक	अधिकार्याचे नाव , आद्याक्षरी व शेरा
29458	<p>फेरफाराचा प्रकार : अनौदणीकृत नोंदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2022 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2022</p> <p>लिहून देणार:- मयंक चुन्नीलाल पटेल रा. ओझर टाऊनशिप (खाता क्रमांक 1905) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2656/प्लॉट/91 , बिगरशेती क्षेत्र 0.5893 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5893 आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार :दर्शन दिलीप जगझाप , भिमाबाई दिलीप जगझाप - - - , (खाता क्रमांक :-5952)गट/सर्व्हे क्रमांक 2656/प्लॉट/91 बिगरशेती क्षेत्र 0.5893 आर.चौ.मी यांना दुर्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3587 दिनांक 07/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2040000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.</p> <p>हितसंबंधितांना नोटीस बजावल्याचा दि. 04/11/2022 फेरफार नोंद निर्गतीचा दि. 21/11/2022</p> <p>(शिर्के सागर अशोक) तलाठी ओझर टाऊनशिप साझा ओझर टाऊनशिप ता. निफाड जि. नाशिक</p>	<p>2656/ प्लॉट/ 91 (मंजूर)</p> <p>एकूण :- 1</p>	<p>सूची क्र. २(खरेदीखत) पाहिले मिळकत बिनशेती आहे नों.रुजू नोंद प्रमाणित</p> <p>(गिरीश दिगंबर कुलकर्णी) मंडळ अधिकारी:- ओझर ता.: निफाड जि.: नाशिक दि.: 21/11/2022</p>

"या प्रमाणित प्रतीसाठी फी म्हणून १५/- रुपये मिळाले."

दिनांक :- 18/01/2024

सांकेतिक क्रमांक :- 272000144200900001120243218

(नाव :- शिर्के सागर अशोक)

तलाठी साझा :- ओझर टाऊनशिप ता. :-

निफाड जि. नाशिक

APPROVAL STAMP

Approved as per accompanying Occupancy Certificate
Purpose as amended in _____

subject to the condition Mentioned in this office

Letter No. 93109 Date. 9/18/2022

[Signature]
Deputy Metropolitan Planner

**Nashik Metropolitan Region Development Authority,
Nashik**



A-AREA STATEMENT.	SQ.M.
1) AREA OF PLOT AREA OF Plot NO-91 ASPER 7/12 EXTRACT	= 203.50
1A) AREA OF PLOT NO-6 OF APPLICANT	= 203.50
2) D	= N/A
Aquisition	= N/A
op. Road	= N/A


E) DOOR AND WINDOWS SCHEDULE

D1 0.90X2.10	T.W. DOOR	W 1.50X1.20	M.S. WINDOW
D2 0.75X2.10	T.W. DOOR	W1 1.50 X1.20	M.S. WINDOW
A 0.90X2.10	ARCH	W2 1.50 X0.90	M.S. WINDOW
V 0.60X0.90	M.S. VENT.	W3 0.90 X1.20	M.S. WINDOW

COMPLETED ROW HOUSES IN, P.NO.- 91,
G.NO.2656 AT- OZAR, TAL. NIPHAD,
DIST. NASHIK.
FOR. MR.MAYANK CHUNILAL PATEL

CERTIFICATE OF THE AREA.


CERTIFIED THAT THE PLOT UNDER REFERENCE WAS SURVEYED BY ME ON
29.7.2021 & THE DIMENSIONS OF SIDES ETC. OF PLOT STATED ON PLAN
ARE AS MEASURED ON SITE AND THE AREA SO WORKED OUT TALLIES
WITH AREA STATED IN DOCUMENT OF OWNERSHIP / T.P ACT.




SIGN. OF ARCHITECT

NOTES:

- a) BOUNDARY OF THE LAND SHOWN IN THICK BLACK.
- b) PROPOSED WORK SHOWN IN RED.
- c) DRAINAGE LINE SHOWN IN RED DOT.



OWNERS SIGN.



SIGN. OF ENGINEER

VILAS M. KATKADE

CONSULTING ENGINEER.

SHARDDHA SANKUL-3,

OFFICE NO.F, OLD GANGAPUR NAKA,

NASHIK. PH. (0253) - 2580377.

CAD BY

KAJALE V.

SCALE

AS SHOWN

DATE

30.07.2021



A-AREA STATEMENT.

	SQ.M.
1) AREA OF PLOT NO-91 ASPER 7/12 EXTRACT	= 203.50
1A) AREA OF Plot NO-6 OF APPLICANT	= 203.50
2) Deduction for	= N/A
a) Road Aquisition	= N/A
b) Prop. Road	= N/A
a) Any Reservation	= N/A
Total-a+b+c	= N/A
3) Gross Area of plot-(1A-2)	= 203.50
4) Deduction for Aminity space-if any	= - - - - -
5) Net area of plots plot-90%(3-4)	= 203.50
6) Additional area of F.S.I.-if any	nil
7) Total Area -5+6	= 203.50
8) Normal F.S.I permissible (1.0) +FSI permissible with paymnt of premium (0.20%)	= 244.20
9) consumed premium area	= 8.96
10) Exst. built up Area	nil
11) Prop. built up Area	= 212.46
12) balcony Area taken in FSI (as per B(c) below)	2.96
13) Total Built up Area -10+11+12	= 215.42
14) F.S.I. consumed-13/7	1.05%
B) Balcony Area statement	N/A
15) PARKING Area statement	N/A
E) DOOR AND WINDOWS SCHEDULE	
D1 0.90X2.10 T.W. DOOR	W 1.50X1.20 M.S. WINDOW
D2 0.75X2.10 T.W. DOOR	W1 1.50 X1.20 M.S. WINDOW
A 0.90X2.10 ARCH	W2 1.50 X0.90 M.S. WINDOW
V 0.60X0.90 M.S. VENT.	W3 0.90 X1.20 M.S. WINDOW

COMPLETED ROW HOUSES IN, P.NO.- 91,
G NO. 225 TAL NIPHAD,


W.C. TOILET

0.60

SECTION AT. A'-A'

SCALE 1:100



prop.site




LOCATION PLAN



0.15



12.14



SITE PLAN


SCALE 1:200



CERTIFICATE OF THE AREA


CERTIFIED THAT THE PLOT UNDER REFERENCE WAS SURVEYED BY ME ON & THE DIMENSIONS OF SIDES ETC. OF PLOT STATED ON PLAN ARE AS MEASURED ON SITE AND THE AREA SO WORKED OUT TALLIES WITH AREA STATED IN DOCUMENT OF OWNERSHIP LAND RECORD DEPARTMENT.

12.14



SIGN OF LICENSED ENGINEER

I VILAS M KATKADE HAVE BEEN EMPLOYED BY THE APPLICANT AS HIS LICENSED ENGINEER/STRUCTURAL ENGINEER I HAVE EXAMINED THE BOUNDRIES AND THE AREA OF THE PLOT AND I DO HEREBY CERTIFY THAT I HAVE PERSONALY VERIFIED AND CHECKED ALL THE STATEMENTS MADE BY THE APPLICANT WHO OWNER IN POSSESSION OF THE PLOT AS IN THE ABOVE FROM AND FOUND TO BE CORRECT





SIGN OF LICENSED ENGINEER

BALCONY AREA STATEMENT

Floor	AREA sqm	Allowable balny-10%	prop balcony	Excess balcony
1st flr	99.40+2.96= 102.36sqm	10.23sqm	9.50 sqm	nil

5.33 sq.m
 1.7m
 1.7m
 10 sq.m



AREA DIAGRAM GROUND FLOOR

SCALE 1:250

BLOCK 'A'

OVER ALL DIM. = 9.50 X 12.14 = 115.33 sq.m

DEDUCTION


DED. 1) 1.20 X 1.89 X 1 = 2.27 sq.m

TOTAL DED. = 2.27 sq.m

B/UP AREA = 115.33 - 2.27 = 113.06 sq.m

TOTAL GR. FLOOR

B/UP AREA = **113.06 SQ.M**



AREA DIAGRAM FIRST FLOOR

SCALE 1:250

BLOCK 'B'

OVER ALL DIM. = 9.50 X 12.14 = 115.33 sq.m

DEDUCTION

DED. 1) 1.20 X 1.89 X 1 = 2.27 sq.m

DED. 2) 2.07 X 2.20 X 3 = 13.66 sq.m

TOTAL DED. = 15.93 sq.m

B/UP AREA = 115.33 - 15.93 = 99.40 sq.m

NET FRST FLOOR

B/UP AREA = **99.40 SQ.M**

add balcny area-2.96x1=2.96 SQM

TOTAL B/UP AREA OF PROP. BUNGLOW





113.06+99.40+2.96 = 215.42 SQ.M

CERTIFICATE OF THE AREA
 CERTIFIED THAT THE PLOT UNDER REFERENCE & THE DIMENSIONS OF SIDES ETC. OF PLANS ARE AS MEASURED ON SITE AND THE AREA WITH AREA STATED IN DOCUMENT OF ON RECORD DEPARTMENT.

BALCONY

Floor	AREA sqm
frst flr	99.40+2.96= 102.36sqm

+ 6.38 M. FIRST SLAB LEVEL



AREA DIAGRAM GROUND FLOOR

BLOCK 'A' SCALE 1:250
 OVER ALL DIM. = 9.50 X 12.14 = 115.33 sq.m
 DEDUCTION
 DED. 1) 1.20 X 1.89 X 1 = 2.27 sq.m
 TOTAL DED. = 2.27 sq.m
 B/UP AREA = 115.33 - 2.27 = 113.06 sq.m

TOTAL GR. FLOOR
 B/UP AREA = 113.06 SQ.M

AREA DIAGRAM FIRST FLOOR


BLOCK 'B' SCALE 1:250
 OVER ALL DIM. = 9.50 X 12.14 = 115.33 sq.m
 DEDUCTION
 DED. 1) 1.20 X 1.89 X 1 = 2.27 sq.m
 DED. 2) 2.07 X 2.20 X 3 = 13.66 sq.m
 TOTAL DED. = 15.93 sq.m
 B/UP AREA = 115.33 - 15.93 = 99.40 sq.m

NET FRST FLOOR
 B/UP AREA = 99.40 SQ.M

add balcny area-2.96x1=2.96 SQM

TOTAL B/UP AREA OF PROP.BUNGLOW
 113.06+99.40+2.96 = 215.42 SQ.M

Floor	AR
frst fir	99.10



▽ + 6.38 M.FIRST SLAB LEVEL

▽ + 3.49 M.FIRST SLAB LEVEL



▽ + 0.60 M. PLINTH LEVEL

▽ ± 0.00 M.GROUND LEVEL

6.38

FRONT ELEVATION

SCALE 1:100



DEPARTMENT.




CHECKED BY
 APPLICANT WHO OWNER IN PLACE
 THE ABOVE FROM AND FOUND TO BE CORRECT

[Signature]
 SIGN OF LICENCED ENGINEER

[Signature]
 SIGN OF LICENCED ENGINEER


BALCONY AREA STATEMENT

Floor	AREA sqm	Allowable balny-10%	prop balcony	Excess balcony
frst fir	99.40+2.96= 102.36sqm	10.23sqm	9.50 sqm	nil



FRONT ELEVATION

SCALE 1:100



GROUND FLOOR PLAN

SCALE 1:100


+ 0.60 M. PLINTH LEVEL
 ± 0.00 M. GROUND LEVEL

PORCH

LIVING

W.C.

SECTION
 SCALE 1:100




TAKEN IN FSI




FIRST FLOOR PLAN

SCALE 1:100



ADJ. PLOT NO. 90





2.96
TAKEN IN FSI